



वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी

विद्यापीठाने निर्मिती केलेले सुधारीत व संकरीत वाणाबद्दल सर्व समावेशक व सविस्तर माहिती

अ.क्र.	तपशील	सविस्तर माहिती
१	पीक/वाणाचे नाव	तूर : बीडीएन-७११
२	प्रसारीत केल्याचे वर्ष	२०११
३	प्रसारीत करणारी संस्था/विद्यापीठ	मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी
४	जमीन	जमिनीचा ६.५० ते ७.५० सामू, हलकी व मध्यम जमीन
५	हवामान	तूर पिकांस २१ ते २४ अंश सें. तापमान व वार्षिक सरासरी ७०० ते १००० मिमी पर्जन्यमान
६	पेरणी/लागवडीचा कालावधी	१५ जून ते १५ जुलै
७	प्रती एकर बियाणे	६ किलो
८	पीक व्यवस्थापन	
	१ लागवडीचे/पेरणीचे व्यवस्थापन	जिरायत लागवडी करीता दोन ओळीतील अंतर ९० सेंमी व दोन रोपातील अंतर २०-३० सें.मी. ठेवावे. बियाणे ४ ते ५ सें.मी. खोल पडेल अशा प्रकारे पेरणी करावी. बागायतीसाठी एके ठिकाणी दोन ते तीन बिया टाकून ९० X ९० सेमी अंतरावर टोकन पद्धतीने लागवड करावी. टोकण पद्धतीने ५ ते ६ किलो प्रती हेक्टरी बियाणे पुरेसे होते.
	२ खत व्यवस्थापन	तूरीच्या जोमदार वाढीसाठी पेरणीच्या वेळी हेक्टरी २५ किलो नत्र व ५० किलो स्फुरद द्यावे. जमिनीच्या पृथःकरणात कमतरता आढळल्यास हेक्टरी ३० किलो पालाश वापरावे. याशिवाय हेक्टरी २० ते २५ किलो गंधक जिप्समद्वारे देण्याची शिफारस करण्यात आली आहे.
	३ पाणी व्यवस्थापन	सुरवातीच्या काळात १५ ते २० दिवस आणि शेंगा तयार होण्याच्या काळात २५-३० दिवस पाण्याचा ताण पडल्यास पाणी देणे आवश्यक आहे. विशेषत: पीक फुलो-यात असतांना आणि शेंगात दाणे भरतांनाचा कालावधी अत्यंत संवेदनशील आहे. या पिकांमध्ये तीन अवस्था पाण्यासाठी संवेदनशील आहेत १. कळी अवस्था २. फुलोरा ३. शेंगात दाणे भरतांनाची अवस्था. जमिनीत ओलावा नसल्यास पाण्याच्या पाळ्या देणे आवश्यक आहे.
	४ कीड व्यवस्थापन	तूरीच्या पिकाचे आर्थिक नुकसान पिसारी पतंगांची अळी, शेंगा पोखरणारी अळी व शेंगमाशी मुळे होते. या कीड ऊँच्या नियंत्रणासाठी ५ टक्के निंबोळी अर्के आणि २ टक्के साबणांचा चुरा या मिश्रणांची दोन फवारण्या १५ दिवसांच्या अंतराने कराव्या, शेंगा पोखरणा-या अळीने आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडल्यास इमामेकटीन बेन्झोएट ५ एसजी ३ ग्रॅम किंवा इंडोकझाकार्ब १५.८ इसी ७ मिली किंवा फ्ल्युबेन्टामाईड ३९.३५ एससी २ मिली प्रती १० लीटर पाण्यात मिसळून साध्या पंपाने फवारणी करावी.
५	रोग व्यवस्थापन	तूर पिकावर प्रामुख्याने आढळून येणारे महत्वाचे रोग म्हणजे मर आणि वांडा होय. या रोगाच्या नियंत्रणासाठी रोगप्रतीबंधक वाणांचा

		वापर करावा. ज्वारी, बाजरी असे आंतर पौक घ्यावे जेणे करुन रोगाची साखळी खंडीत होईल. पेरणी पूर्वी बियाण्यास २ ते २.५ ग्रॅम थायरम किंवा बाविस्टीन चोबावे. रोग ग्रस्त झाडे उपटून नष्ट करावीत.
९	पिकाचा कालावधी	१५० ते १५५ दिवस
१०	उत्पादकता	१५-२३ किंवटल प्रती हेक्टरी
११	वाणाची वैशिष्ट्ये/विशेष गुणधर्म	<ol style="list-style-type: none"> १. हलकी व मध्यम जमिनीत कोरडवाहू लागवडी करीता व कमी वार्षीक पर्जन्यमान असणा-या ठिकाणी या वाणाची शिफारस २. मर व वांझ रोगास प्रतीकारक्षम ३. दाण्याचा रंग पांढरा असून फुलाचा रंग पिवळा
१२	वाणासंबंधीचे छायाचित्रे	